



## वसई-विरार शहर महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभाग

दि.२६/०८/२०२२

### प्रेसनोट

#### कोरोनाचा धोका टाळण्यासाठी नागरिकांनी सुरक्षा बाबींचे पालन करावे

राज्यात मागील २० दिवसांच्या कोरोना बाधित रुग्णसंख्येत घट होत असल्याचे निदर्शनास आलेले आहे. त्याचप्रमाणे वसई विरार शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रात देखील कोरोना बाधितांची रुग्णसंख्या कमी झालेली आहे.

सद्यस्थितीत महानगरपालिकेमध्ये कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. महानगरपालिका कार्यक्षेत्रात नागरिकांना कोविड-१९ प्रतिबंधक लसींचा पहिला डोस व दुसरा डोस देण्याचे उद्दिष्ट साध्य होत असून ज्या लाभार्थ्यांचे दुसरा डोस दिल्यानंतर ६ महिने पूर्ण झालेले आहेत अशा लाभार्थ्यांना कोविड-१९ प्रतिबंधक लसींचा प्रिकॉशन डोस देण्यात येत आहे. तसेच आजतागायत २,३१,३५३ इतक्या लाभार्थ्यांना प्रिकॉशन डोस देण्यात आलेले आहेत. वसई विरार शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रात वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत कोविड-१९ लसीकरणाचे अधिकाधिक सत्र राबवून व इतर उपाययोजनेचा अवलंब करून कोविड-१९ रुग्णांची संख्या कमी झालेली आहे. तरी आगामी सणासुदीच्या काळात कोविड-१९ चा प्रादुर्भाव वाढू नये याकरिता खालील बाबींचे पालन करण्याबाबत जाहीर आवाहन करण्यात येत आहे.

- सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करणे.
- एकमेकांमध्ये सामाजिक अंतर ठेवणे.
- साबण, हॅण्डवॉश ने हात स्वच्छ धुवावेत किंवा सॅनीटायझरने हात स्वच्छ करावेत.
- खोकताना, शिंकताना तोंडावर रुमाल ठेवणे.
- सर्दी, ताप, खोकला ही लक्षणे असल्यास त्वरित जवळच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जाऊन आरोग्य तपासणी करून घ्यावी.

वैद्यकीय आरोग्य विभाग  
वसई विरार शहर महानगरपालिका